


## दगडी इमारतीमध्ये क्षितीज पटट्यांची गरज का भासते?

### दगडी भिंतीचा प्रतिसाद


दगडी इमारतीमध्ये त्याची भूकंपीय वर्तणूक सुधारण्यासाठी क्षितीज पटट्यांचा समावेश केला जातो. या पटट्यांमध्ये जोते पटटा, छावणी पटटा आणि छत पटट्याचा समावेश होतो. दगडी इमारतीमध्ये जरी क्षितीज पटट्यांचा समावेश असला तरीदेखील भिंतीतील उघाडांमुळे त्या कमकुवत बनतात (आकृती १). भूकंपाच्या हाद-यांदरम्यान, दगडी भिंती तीन प्रकारच्या उपघटकांमध्ये वर्गीकृत होतात. उदा. अधिस्कंध (*spandrel*) दगडी वांधकाम, भिंत-प्रस्तंभ (*wall pier*) दगडी वांधकाम आणि तलदंड (*sill*) दगडी वांधकाम.



आकृती १: दगडी इमारतीचे उप घटक- भूकंपादरम्यान भिंती अविभाज्य घटक म्हणून वर्तणूक करतात.


एक श्रोणित (hipped) छप्पर असलेल्या आणि भिंतीमध्ये दोन गिंडक्या आणि एक दरवाजा असे उघाड असलेल्या इमारतीचे उदाहरण पाहू या (आकृती २ अ). तिला छावणी आणि जोते पटटे आहेत. श्रोणित छप्पर असल्याचे, एक छत पटटा देखील आहे. जेव्हा जमिन हादरते, तेव्हा जडत्व वलामुळे लहान प्रमाण असलेले भिंत-प्रस्तंभ खालच्या आणि वरच्या दगडी वांधकामापासून विलग होतात. वांधकामाचे हे उप-घटक पुढे आणि मागे हेलकावे खातात. त्यामुळे त्यांचे कर्ण एकमेकांवर आदलू शकतात (आकृती २ व). दगडी स्तंभाच्या हेलकाव्यांमुळे कोप-याचे दगड चिरडले जातात. ज्यावेळी दगडी संभ हा तनु असतो, आणि वरील संरचनेचे वजन कमी असते, त्यावेळी हेलकावे शक्य होतात. अन्यथा, स्तंभामध्ये कर्णपितील (क्ष पद्धत) कर्तन चिरे पडण्याची शक्यता वाढवते (आकृती २ क); दगडी वांधकामाच्या इमारतीतील हा एक सामान्यतः आढळणारा भंगांचा प्रकार आहे.

सलोह नसणा-या दगडी इमारतीमध्ये (आकृती ३), उघाडाच्या ठिकाणी दगडी भिंतीचे काटठेद क्षेत्रफल कमी होते. भूकंपाच्या तीव्र हाद-यांदरम्यान, इमारत छताग्वाली हलकेचे छावणी पटटा किंवा तलपटट्यावरून घसरू शकते, कधी कधी, इमारत जोत्याच्या पातळीवरून देखील घसरू शकते. घसरण्याचे नेमके स्थान अनेक घटकांवर अवलंबून असते त्यात इमारतीचे वजन, भूकंपामुळे निर्माण झालेले जडत्व बल, उघाडांचे क्षेत्रफल आणि दरवाज्यासाठी वापरलेल्या चौकटीचा प्रकार इ. चा समावेश होतो.




उर्ध्व प्रबलनाची कशी मदत होते.


स्तंभाच्या भिंतीमध्ये उर्ध्व प्रबलन गज अंतर्थापित करून त्यांना खाली पायामध्ये आणि वर छतामध्ये नांगरून टाकले (आकृती ४), की ते तनु दगडी स्तंभाना हेलकावे खाण्याएवजी नमन करण्यास भाग पाडतात. रुंद भिंतीच्या स्तंभामध्ये उर्ध्व गज क्षितीज भूकंप वलाच्या प्रतिरोध करण्याची क्षमता वाढवतात आणि X तडे पडण्याची प्रक्रिया प्रलंबित करतात उर्ध्व गज भिंतीचे धसण्यापासून प्रवृत्त करते. याशिवाय, उर्ध्व गज भिंतीचे धसण्यापासून आणि कमकुवत दिशेने कोसलण्यापासून देखील रक्षण करतात.



आकृती ४४ बांधकामाच्या भिंतीतील उर्ध्व प्रबलन- भिंतीची वर्तणूक सुधारते.



(अ) कोप यांमध्ये प्रबलन नसलेल्या इमारतीमधील तडे



(ब) उर्ध्व प्रबलन असलेल्या भिंतांमध्ये तडे जात नाहीत

आकृती ५४ बांधकामाच्या भिंतीमध्ये उघाडांच्या कोर्प्याजवळील तडे-त्यांच्या सभोवतीचे प्रबलन उपयुक्त ठरते.

#### संबंधित भूकंप मार्गदर्शक सूचना

भूकंप सूचना ५४ भूकंपाचे संरचनावर काय परिणाम होतात?

भूकंप सूचना १२४ विटाचे बांधकाम असलेली घरे भूकंपादरम्यान कशी वर्तणूक करतात?

भूकंप सूचना १३४ बांधकामाच्या इमारतींचा संरचनालक विन्यास सरल का असावा?

भूकंप सूचना १४४ दगडी इमारतीमध्ये क्षितीज पटटयांची गरज का भासते?

#### संदर्भीय साहित्य

अमेरिका. जे. (१९९१), सिम्पलीफाईड डिझाईन ऑफ मेसनरी स्ट्रक्चर्स, जॉन विली अंड सन्स, इंक., अमेरिका

वी.एम.टी.पी.सी., (२०००), गार्डलाईन्स: इम्प्रुविंग अर्थक्वेक रेफिस्टर्न्स ऑफ

हाऊसिंग, बांधकाम साहित्य आणि प्रौद्योगिकी संवर्धक मंडळ, नवी दिल्ली, भारत

आय.एम. ४३८६, (१९९३), इंडियन स्टॅंडर्ड कोड ऑफ प्रैविट्स फॉर अर्थक्वेक रेफिस्टर्न्स डिझाईन अंड कन्स्ट्रक्शन ऑफ विल्डांज, बुरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड्स, नवी दिल्ली

आय.एम. १३८२८, (१९९३), इंडियन स्टॅन्डर्ड गार्डलाईन्स फॉर इम्प्रुविंग अर्थक्वेक

रेफिस्टर्न्स ऑफ लो स्ट्रंग मेसनरी विल्डांज, बुरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड्स,

नवी दिल्ली

स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश, भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई

लेखक: सो. व्ही. आर. मुर्ति, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपूर, कानपूर, भारत  
प्रायोगक: बांधकाम साहित्य आणि प्रौद्योगिकी संवर्धक मंडळ, नवी दिल्ली, भारत  
अनुवाद: शुभदा अ. गडकरी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,  
महाराष्ट्र शासन

परिशक्त: डॉ. एम. एम. बोसले, माजी अधिव्याख्याता, व्ही. आर. सी. ई.,  
नागपूर आणि डॉ.ओमप्रकाश जयस्वाल, सहाय्यक अधिव्याख्याता,  
व्ही.एन.आय.टी., नागपूर

हे प्रकाशन आय. आय.टी. कानपूर आणि व्ही.एम.टी.पी.सी. नवी दिल्ली यांच्या मालकीचे आहे. या सूचना त्यातील विषयांमध्ये वेळन न करता आणि योग्य पोच वेळन पुनर्निर्मित करता येऊ शकतील.  
आपल्या सूचना / अभियाय कृपया [nicee@iitk.ac.in](mailto:nicee@iitk.ac.in) या ई पत्त्यावर पाठवाव्यात. या आपलीच्या आय. आय.टी.के., व्ही.एम.टी.पी.सी. भूकंप सूचना वधव्याकरीता [www.nicee.org](http://www.nicee.org) किंवा [www.bmtpc.org](http://www.bmtpc.org) या संकेतस्थळांना भेट द्यावा.